

पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, गट-क या संवर्गामधून पशुधन विकास अधिकारी, गट-ब या पदावर पदोन्नतीने पदस्थापना....

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,  
शासन आदेश क्र. DAHD-११०११/१२४/२०२४-DAHD-AH१ (८५४०६३)

मंत्रालय विस्तार, मादाम कामा मार्ग, दालन क्र. ५१८,

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- ४०० ०३२.

दि. १५ ऑक्टोबर, २०२४

**शासन आदेश :-**

पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, गट-क (एस-१०, २९२००-९२३००) या संवर्गातून पशुधन विकास अधिकारी, गट-ब (एस-१६, ४४९००-१४२४००) या पदावर पदोन्नती देण्यात येत असून, पदोन्नतीनंतर त्यांची पदस्थापना सोबतच्या “परिशिष्ट-अ” मधील त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या स्तंभ क्रमांक ३ येथे नमूद ठिकाणी करण्यात येत आहे.

२. सदर पदोन्नती ही मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ च्या अधिन राहून पदोन्नतीच्या कोटयातील सर्व रिक्त पदे दि.२५.०५.२००४ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत सा.प्र.वि./१६ ब कार्यासनाच्या दि.०७.०५.२०२१ च्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचनांनुसार सदर मान्यता देण्यात येत आहे. तसेच, दि. ७ मे, २०२१ च्या शासन निर्णयाप्रकरणी मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे आव्हान देण्यात आलेले असून त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधिन राहून देण्यात येत आहे.

३. सामान्य प्रशासन विभाग, शासन अधिसूचना दि.१४ जुलै, २०२१ अन्वये पदोन्नत होणाऱ्या अधिकाऱ्यांना “महाराष्ट्र शासकीय गट-अ व गट-ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटप नियम-२०२१ नुसार वाटप झालेल्या संबंधित महसूल विभागात पदस्थापनेचे आदेश निर्गमित केल्यानंतर, ३० दिवसांच्या विहित मुदतीत संबंधित महसूल विभागात रुजू झाले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांचा अनुपस्थितीचा कालावधी अकार्यदिन (dies non) म्हणून गणला जाईल. या तरतुदींच्या अनुषंगाने प्रस्तुत आदेशामधील अधिकाऱ्यांनी पदोन्नतीच्या पदस्थापनेवर रुजू होण्याची दक्षता घेण्यात यावी.

४ संबंधित अधिकाऱ्यांने पदोन्नतीच्या पदावर हजर न होता लोकप्रतिनिधीमार्फत पदस्थापनेत बदल करण्याबाबत शासनावर दबाव आणल्यास ते म.ना.से. (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतूदीनुसार शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

५. पदोन्नतीनंतर पदस्थापनेच्या पदावर हजर होण्यासाठी संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची दक्षता घ्यावी. तसेच पदोन्नतीच्या पदावर रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचा रुजू अहवाल शासनास [mansing.patil@nic.in](mailto:mansing.patil@nic.in) या ईमेल संकेतस्थळावर त्वरीत सादर करावा.

६. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २०२४१०१५१४५९३४९७०१ असा आहे. हे शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नि.भा. मराळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री (पशुसंवर्धन) यांचे खाजगी सचिव
२. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे.
३. मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित जि.प.
४. सहआयुक्त पशुसंवर्धन (मुख्यालय), महाराष्ट्र राज्य, पुणे
५. जिल्हा कोषागार अधिकारी, संबंधित जिल्हे
६. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) मुंबई/नागपूर
७. संबंधित अधिकारी, (द्वारा- आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे)
८. निवड नस्ती.

शासन आदेश क्र.DAHD-११०११/१२४/२०२४-DAHD-AH१ (८५४०६३), दि. १५/१०/२०२४ सोबतचे  
“परिशिष्ट-अ”

अ.क्र.	अधिकार्यांचे नांव	पदोन्नतीनंतर पदस्थापनेचे ठिकाण
१	२	३
<b>राज्यस्तर</b>		
१	श्री. करगार राजेंद्र सिद्राम, जिपसचि मिरज, जि. सांगली	पंचायत समिती (वि.) पन्हाळा जि. कोल्हापूर
२	श्री. कोळी नवनाथ मल्लाप्पा, जि.कृ.रे. केंद्र, मिरज, जि. सांगली	पंचायत समिती (वि.) शिरोळ जि.कोल्हापूर
३	श्री. भोंडे केशवराव नारायण, तालपसचि, आमगांव, जि. गोंदिया	पंचायत समिती (वि.) गोरेगांव जि. गोंदिया
४	श्री. जाधव अंबादास खेमा, जि.कृ.रे. केंद्र, छ.संभाजीनगर	पंचायत समिती (वि.) अंबड, जि. जालना
५	श्री. रूपनर तानाजी शिवाजी, पवैद श्रे-२, कुंडल, ता. पलुस, जि. सांगली	पंचायत समिती (वि.) तासगाव, जि.सांगली
६	श्री. मेश्राम रेवतीराम शामराव, तालपसचि, उमरेड, जि. नागपूर	पंचायत समिती (वि.), वर्धा, जि. वर्धा
<b>जिल्हास्तर</b>		
१	श्री. सुधीर आश्रु सरदार, पवैद श्रे-२, शेलापूर खु., ता. मोताळा, जि. बुलढाणा	पंचायत समिती (वि.) बुलढाणा, जि. बुलढाणा
२	श्री. दिलीप बळीराम राठोड, फिरता पवैद श्रे-१ नांदुरा, जि. बुलढाणा	पंचायत समिती (वि.) नांदुरा जि. बुलढाणा
३	श्री. उत्तम महादेव शोगोकार, पवैद श्रे-२, सस्ती, ता.पातूर, जि. अकोला	पंचायत समिती (वि.) पातूर, जि. अकोला.
४	श्री. राजेंद्र देविदास माहुरे, फिरता पवैद श्रे-१ चिखलदरा, जि. अमरावती	पंचायत समिती (वि.) तिवसा, जि.अमरावती
५	श्री. निमदेव देविदास चव्हाण, पवैद श्रेणी-२ कवडस, ता. हिंणगा, जि. नागपूर	पंचायत समिती (वि.) रामटेक जि. नागपूर
६	श्री. बिरा मल्लाजी कंकटलवार, पवैद श्रे-२, चिखली, ता.मूल, जि. चंद्रपूर	पंचायत समिती (वि.) वरोरा जि. चंद्रपूर
७	श्री. नवनाथ ठकाजी ताठे, पवैद श्रे-२, बाणगांव, ता. नांदगांव, जि. नाशिक	पंचायत समिती (वि.) -नांदगांव जि.नाशिक
८	श्री. भगवान शिवराम ताडगे, पवैद श्रे-२, गिरणारे, ता. जि. नाशिक	पंचायत समिती (वि.) दिंडोरी ता.दिंडोरी जि. नाशिक
९	श्री. ओंकार देविदास पटले, पवैद श्रे-१, रामगड, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली	पंचायत समिती (वि.) आरमोरी जि. गडचिरोली
१०	श्री. ज्ञानदेव परशुराम सहारे, पवैद श्रे-२, भाकरोंडी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली	पंचायत समिती (वि.) कुरखेडा जि. गडचिरोली
११	श्री. ज्ञानोबा सुर्यकांत केसाळे (दिव्यांग प्रकार-क), पवैद श्रे-२, हिप्पळगांव, ता.शिरूर अनंतपाळ जि. लातूर	पंचायत समिती (वि.) अहमदपूर, जि. लातूर
१२	श्री. सुरेश नथ्युजी जांभळे, पवैद श्रे-२, महादुला, ता. रामटेक, जि. नागपूर	पंचायत समिती (वि.), पवनी जि भंडारा

१३	श्री. नरेंद्र सुधाकरराव भागवत, पवैद श्रे-२, पाटणे, ता. मालेगांव, जि. नाशिक	पंचायत समिती (वि.) सुरगणा जि. नाशिक
१४	श्री. सुनिल नानासाहेब भंडलकर, पवैद श्रे-२, म्हसा, ता. मुरबाड, जि. ठाणे	पंचायत समिती (वि.) जुन्नर जि. पुणे
१५	श्री. रविंद्रनाथ पांडुरंग पडवळ, पवैद श्रे-१ खर्डी, ता. शहापूर, जि. ठाणे	पंचायत समिती (वि.) भिवंडी जि. ठाणे
१६	श्री. नारायण सिताराम चौधरी, पवैद-२ कलेढोण, ता. खटाव, जि. सातारा	पंचायत समिती (वि.) कळवण, जि. नाशिक
१७	श्री. सुखराम गणपत मारवाडे, पवैद श्रे-२, पिंपळगांव, ता. जि. भंडारा	पंचायत समिती (वि.) लाखांदूर, जि. भंडारा
१८	श्री. रामकृष्ण रामचंद्र निखारे, पवैद श्रे-१ पहेला, ता. जि. भंडारा	पंचायत समिती (वि.) गोंदिया जि. गोंदिया
१९	श्री. दिलीप रामभाऊ चौधरी, पवैद श्रे-२, चोंडी, ता. बाभुळगांव, जि. यवतमाळ	पंचायत समिती बाभुळगांव जि. यवतमाळ
२०	श्री. पुरुषोत्तम सुधाकर नरांजे, पवैद श्रे-२, चनाखा, ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ	पंचायत समिती (वि.), दिग्रस जि. यवतमाळ
२१	श्री. रमेश सुरेश गाडेकर, पवैद श्रे-२, कोतवडे, ता. जि. रत्नागिरी	पंचायत समिती (वि.) उमरगा जि. धाराशिव
२२	श्री. रविंद्र मारोती जाधव, पवैद श्रे-२, शिरोळ (वा), ता. निलंगा, जि. लातूर	पंचायत समिती (वि.) अंबेजोगाई जि. बीड
२३	श्री. ज्ञानेश्वर सर्जेराव जाधव, पवैद श्रे-१ तलवडा, ता. गेवराई, जि. बीड	पंचायत समिती (वि.) शेवगाव जि. अहिल्यानगर
२४	श्री. राजकुमार गणपत नवले, पवैद श्रे-२, करंजखोप, ता. कोरेगांव, जि. सातारा	पंचायत समिती (वि.) माण जि. सातारा
२५	श्री. बालाजी सुर्यभान दाडगे, पवैद श्रे-२, उस्तुरी, ता. निलंगा, जि. लातूर	पंचायत समिती (वि.) देगलूर जि. नांदेड
२६	श्री. रविकिरण वासुदेवराव सोनार (दिव्यांग प्रकार-ब), पवैद श्रे-२, धामनगांव गढी, ता. अचलपूर, जि. अमरावती	पंचायत समिती (वि.) अंजनाव सुर्जी जि. अमरावती
२७	श्री. संतोष प्रल्हाद पजई, पं.स. देवळा, जि. नाशिक	पंचायत समिती (वि.), इगतपूरी जि. नाशिक
२८	श्री. सुरेश दादा सोनवणे, पवैद श्रे-२, कासारी, ता. नांदगांव, जि. नाशिक	पंचायत समिती (वि.) श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
२९	श्री. मछिंद्र देवराम झाल्टे, पवैद श्रे-२ अंदरसूल, ता. येवला, जि. नाशिक	पंचायत समिती (वि.) मालेगाव जि. नाशिक
३०	श्री. सुदर्शन पांडुरंग खडके, फिरता पवैद तेर, ता. जि. धाराशिव	पंचायत समिती (वि.) तुळजापूर जि. धाराशिव
३१	श्री. चुन्नीलाल प्रेमलाल रहांगडाले, पवैद श्रे-२ कांद्री, ता. मोहाडी, जि. भंडारा.	पंचायत समिती (वि.) भंडारा, जि. भंडारा
३२	श्री. आनंदा विठ्ठल पोवार, पवैद श्रे-२, पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर	पंचायत समिती (वि.) गगनबावडा, जि. कोल्हापूर
३३	श्री. संदेश मुरलीधर सुकाळे (दिव्यांग प्रकार-ब), पवैद श्रे-१ गोन्हे, ता. वाडा, जि. पालघर	पंचायत समिती (वि.) डाहाणू जि. पालघर

३४	श्री. भुषण जनार्दन मयेकर, फिरता पवैद तलासरी, ता.तलासरी, जि. पालघर	पंचायत समिती (वि.) तलासरी जि. पालघर
३५	श्री. सुनिल चंद्रकांत बिरवाडकर, पवैद श्रे-१ गोरेगांव, ता. माणगांव, जि. रायगड	पंचायत समिती (वि.) म्हसळा जि. रायगड
३६	श्री.सुरेंद्र यशवंत देसाई (दिव्यांग प्रकार-ब) पवैद श्रे-२, कडावल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग	पंचायत समिती (वि.) कणकवली जि.सिंधुदुर्ग
३७	श्री.मिलींद पंजाबराव शंभरकर, पवैद श्रे-२, लाडखेड, ता. दारव्हा, जि. यवतमाळ	पंचायत समिती (वि.) यवतमाळ जि. यवतमाळ
३८	श्री. अंगद काशिनाथ मेटे, पवैद श्रे-२, तळणी, ता. औसा, जि. लातूर	पंचायत समिती (वि.) लातूर, जि. लातूर
३९	श्री. जनार्दन रामचंद्र पाटील, पवैद श्रे-१ प्र.चिखली, ता. करवीर, जि. कोल्हापूर	पंचायत समिती (वि.) कागल, जि.कोल्हापूर
४०	श्री. पुरषोत्तम गणेशनाथ नाथबुवा, पवैद श्रे-२, निपाणी ता. कळंब, जि. धाराशिव	पंचायत समिती (वि.) धाराशिव, जि. धाराशिव
४१	श्री. राजेंद्र आत्माराम बोरसे, पवैद श्रे-२, ओढा, ता.जि. नाशिक	पंचायत समिती (वि.) चांदवड जि. नाशिक
४२	श्री. प्रताप एकनाथ अनंथे, पवैद श्रे-२, जळगांव (ने) ता. येवला, जि. नाशिक	पंचायत समिती (वि.) येवला जि.नाशिक
४३	श्री. संजय शामराव काकळीज, पवैद श्रे-२, आशेवाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक	पंचायत समिती (वि.) मोखाडा जि. पालघर
४४	श्री. बंडू उत्तम तलमले, पवैद श्रे-२, भुडाणा, ता. महागांव, जि. यवतमाळ	पंचायत समिती (वि.) मारेगाव जि.यवतमाळ
४५	श्री. प्रमोद महादेव शोगोकार, पवैद श्रे-२, डोंगरखर्डा, ता. कळंब, जि. यवतमाळ	पंचायत समिती (वि.), वणी, जि.यवतमाळ
४६	श्री. विलास मधुकरराव गंगमवार, पवैद श्रे-२, पार्डी नस्करी, ता. घाटंजी, जि. यवतमाळ	पंचायत समिती (वि.) कळंब जि. यवतमाळ
४७	श्री. अनिल मल्लिकार्जुन लसणे, पवैद श्रे-२, धरणी, ता. चाकुर, जि.लातूर	पंचायत समिती (वि.) औसा ता. औसा जि. लातूर
४८	श्री. शरद आप्पासाहेब पवार, पवैद श्रे-२, जवळा (नि) ता. परांडा, जि. धाराशिव	पंचायत समिती (वि.) सोयगाव. जि. छ.संभाजीनगर
४९	श्री. संतोष आदिनाथ दुगम, पवैद श्रे-२, आष्टा ता. भूम जि. धाराशिव	पंचायत समिती (वि.) भुम ता. भुम जि. धाराशिव
५०	श्री. राजू वामन राठोड, पवैद श्रे-२, वरुड, ता. भूम जि. धाराशिव	पंचायत समिती (वि.) जालना, जि. जालना
५१	श्री. गोविंद बब्रुवान पवार, पं.स. लोहारा, जि. धाराशिव	पंचायत समिती (वि.) कळंब जि. धाराशिव
५२	श्री. भागवत मारोती परगे, पवैद श्रे-२, राणीसावरगांव, ता. गंगाखेड, जि. परभणी	पंचायत समिती (वि.) कंधार ता. कंधार जि. नांदेड
५३	श्री. नरेंद्र भगवंतराव नाईक, पवैद श्रे-२ पोत्रा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली	पंचायत समिती (वि.) कळमनुरी जि. हिंगोली
५४	श्री. ज्ञानेश्वर बालाजी कापगते, पवैद श्रे-२, पाथरी, ता. सावली, जि. चंद्रपूर	पंचायत समिती (वि.) नागभिड जि. चंद्रपूर
५५	श्री. राजेंद्र शिवपुरी पुरी, पवैद श्रे-२, गांगलवाडी, ता. ब्रम्हपूरी, जि. चंद्रपूर	पंचायत समिती (वि.) ब्रम्हपूरी ता. ब्रम्हपूरी

५६	श्री. सुहास महादेव जोशी, पवैद श्रे-२, चौल, ता. अलिबांग, जि. रायगड	पंचायत समिती (वि.) मुरुड जि. रायगड
५७	श्री. प्रविण केशव धुमाळ, पवैद श्रे-२, कोलाड, ता. रोहा, जि. रायगड	पंचायत समिती (वि.) रोहा, जि. रायगड
५८	श्री. नितीन रामभाऊ हजारे, पवैद श्रे-२, बोरगांव (बु), ता. जि. लातूर	पंचायत समिती (वि.) केज ता. केज जि. बीड
५९	श्री. भागेश नागनाथराव बसेट, पवैद श्रे-१ झरी, ता. जि. परभणी	पंचायत समिती (वि.) पाथरी, जि. अहिल्यानगर
६०	श्री. रामराव शेषरावजी ढोबळे, पवैद श्रे-२, खुबाळा, ता. सावनेर, जि. नागपूर	पंचायत समिती (वि.) मोर्शी, जि. अमरावती
६१	श्री. नारायण वामनराव चव्हाण, पवैद श्रे-२, बोर्ली मांडला, ता. मुरुड जं, जि. रायगड	पंचायत समिती (वि.) माणगांव जि. रायगड
६२	श्री. विजय अर्जुन म्हापणकर, पवैद श्रे-१ वावोशी, ता. खालापूर, जि. रायगड	पंचायत समिती (वि.) वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग
६३	श्री. प्रशांत रघुनाथ शिरकर, पवैद श्रे-२, हरचिरी, ता. जि. रत्नागिरी	पंचायत समिती (वि.) लांजा, जि. रत्नागिरी